

परिशिष्ठ

=====

- १] बागायतदार श्रेतकरी
- २] श्रेतमज्जूर वृथ्द
- ३] वृथ्द श्रेतकरी स्त्री
- ४] कोल्हापूर जिल्हयाचा नकाशा
- ५] अभ्यास क्रेत्राचा नकाशा
- ६] मुलाखत घेतलेल्या गावंची यादी
- ७] संदर्भ ग्रंथाची यादी

प्रकरण आठवे

बाग्यतदार शोतकरी वृद्ध

अभ्यास हेतौतील १०० शोतकरी वृद्धांच्या मुलाखती घेत असतांना व
अभ्यास पिण्डाला अनुसन्न त्या सर्वांसी पिण्डार पिणिमय करीत असतांना
सदर व्यक्ती अभ्यासकाळा भेळी त्या व्यक्तीच्या परिषयातून व
सांगील संप्रितार सुलाखतीतून संशोधकाचे असे मत बनले की भारतीयातील
सुंग वस्तू मानल्या जाणा-या ईक्षिका बाग्यतदार या सदरात मोडत
असल्याने आर्थिक सामाजिक व राजकीय दृष्ट्या प्रतिष्ठित समजल्या
जाणा-या शोतकरी वृद्धांचा प्रतिनिधी छस शाकेल अशी ही व्यक्ती
आहे. फक्त नांव बदलून त्या व्यक्तीचा संमूर्ण आयुष्याचरि हकीमत व
आजवी आवस्था सदर प्रकरणात धोडक्यात मांडण्याचा प्रयत्न आहे.
यातून भारतीय शोतक-यातील एका विभागाचे स्पष्टीकरण व्हायला
मदत होईल ईक्षिका त्याची सध्यास्थिती समजून घेईल असे अभ्यासकाळा
वाटते स्पष्टीकरणाच्या सोयीताढी सदर व्यक्तीचे नांव "क्ष" असे
लिहीलेल्या आहे.

जन्म व बालपण :-

"क्ष" हा तथ्या ८६ वर्षी वयाचा परंतु प्रकृतीने अजूनही धडधाक्त
असणारा शोतकरी वृद्ध आहे. त्याच्या वयाची त्याच्या गांवामध्ये
क्षमगदी थोडी माणसे शिळालक आहेत. एकाचा शेतक-याला इतके
आरोग्य पूर्ण आणि दिर्घ आयुर्मान मिळणे ही तसी दुर्मीळ व

अपवादास्मक बाब आहे. परंतु "क्ष" याला निसर्गये हे वरदान मिळालेले आहे कदाचित त्याचे कारण त्याचा बालपणातील पीरसरातही असू शक्ते त्याचे वडील तसे छापू पिवून सुखी गृहस्थ होते बागायत नसली तरी त्या काळात पोटा पुरती जमीनद्वे होती "क्ष" च्या वडीलांना इतर यार मुळे होती. अर्थात त्या काळात सर्व मुळे शोतीतय असत त्याला मात्र त्याच्या वडीलांनी थोडे शिक्षण दिले गावातील मास्तरच्या घरी जावून ३-४ वर्ष "क्ष" शिक्षला त्या नंतर त्याच्या वडीलांनी त्याला तालमीत घातले. तो एक नामांकीत पैलवान म्हणून गाजला वडीलांनी त्याच्या क्याच्या २५ वर्षा पर्यंत त्याला सर्व पुकारे मोकळा ऐ सोडून भरपूर खायाला देवून घांगला पैलवान बनविले नियमीत व्यायाम निर्व्यसनी स्वभाव मुळात निसर्गने दिलेले पुकूरीये वरदान या मुळे "क्ष" अजूनही धडधाक्ट आहे. त्याच्या पाठीमागचे सर्व घारही भावू म्हातारे होवून निघून गेले तरी तो अजून स्वतःच्या हातानी हरभरे कोडून छातो तांब्याभर घाऱे दूध या व्यात पचवतो स्वतः गाडी झुमून तालूक्याच्या गांवी जावून येतो त्याच्या या निरोगी पुकूरीये रहस्य त्याच्या सुखी बालपणा मध्ये निर्व्यसनी स्वभावा मध्ये व नियमीत व्यायामा मध्ये आहे. हे त्याचेच स्वतः संशोधकाला सांगीतले.

कोटुंबीक जीवन :-

तदकालीन प्रथे प्रमाणे २५ वर्षाच्या आतय "क्ष"ये लग्न झाले यथावकाबा सर्व भावू विभक्त झाले वडील वारले आणि स्खारामावर

संसाराच्या जबाबदा-या पडल्या "क्ष" च्या आयुष्यातील एक उल्लेखनीय बाब म्हणजे त्याने ५० वर्षा पूर्वी आपल्या गावातील एका परजातीय सुस्पसम तस्णीवर प्रेम केले ती तस्णी त्याच्या जातीतील नसल्या मुळे त्याचे हे प्रेम व प्रेकरण त्यांच्या गावातय नव्हे तर सर्व परिसरा मध्ये गावले त्यामुळे घरातून छळ आणि बाहेस्त विरोधाचे प्रदल उठले त्यामुळे त्याचे भावू विभक्त झाले वडीलही खपले त्या गावातील दोन जमातीत वैर निर्माण झाले "क्ष" तसा जी हरी माणूस त्याने आपल्या पैलवान साथीदाराच्या पाठीच्याचे सर्व विरोध मोङ्लन काढला आणि त्या तस्णीशी एका मंदीरा मध्ये आपल्या मित्रांच्या साक्षीने विवाह करून तो घरातून बाहेर पडून संसार करू लागला शेवटी वडीलांनी त्याला शेवटची ताळीद केली शापथ घातली-की त्यांच्या शाब्दासाठी जातीतील सखाधा मुलीशी दुसरी लग्न करावे अन्यथा ते अन्न पाणी वर्ज करून प्राण सोडतील

सुरक्षाच्या आपल्या वडीलांच्यावर अत्यंत प्रेम होते त्यामुळे त्यांच्या अर्ह खातर त्याने दुस-या विवाहाला मान्यता दिली वडीलांनी आपल्या नात्यातील प्रुनी मुलगी ठरवून त्याचे दुसरे आणि अधिकृत लग्न धुमधडाक्याने लावून दिले. त्या काळात कायदेशीर आणि नैतिक दृष्ट्याही या मध्ये कांही गैर नसर्वाने छोन्ही बायकांना घरी आणून "क्ष" संसार करू लागला कुटुंब विभक्त झाल्याने जमीनीचे तुक्रे पडले व "क्ष" च्या वाट्याला फारच थोडी जमीन आली.

दोन्हीही बायकांना मुलेहोवू लागली त्याच्या कुट्टबात
छानारो तोडे वाढू लागली जमीन अपूरी पडू लागली क्ष व त्याच्या
 दोन्हीही बायकांनी रात्रीदिवस राबून आपला संसार उभा राहायला
 सुस्वात केली. वाटयाला आलेल्या जमीनीत त्यांनी विहीर काढली
 सुदेवाने विहीरीला पाणी लागले गावात उसाचा मळ करणारा "ह"
 हा पीहिला शोतकरी होवून त्याच्या आयुष्याला क्लाटनीच मिळाली
 त्या तिघांचा राबण्याचा उत्साह वाढला भागातील एक आदर्श
 शोतकरी बागायतदार म्हणून त्यांचे नांव लोक घेयू लागले थोडी थोडी
 बघत कस्त आणाऱ्यी जमीनी घातल्या दोन्हीही बायका पासून त्याता तीन
 मुली व छीन मुले जसे सहा अपत्ते झाली तीनही मुली त्याने घांगल्या
 घराबून लगल कस्त दिले. पीहिल्या दोन मुलांना प्राथीमिक शिक्षण दिले
 आणि आपल्या हाताखाली घेले तिस-या मुलांना त्याने तालुक्याच्या
 ठिकाणी इंग्रजी शाळेत घातले पुढे तो कोल्हापूरला जावून महाराष्ट्रालयात
 जावून पदवीधर झाला दरम्याने शिवाजी विधापीठाची स्थापना झाली
 आणि त्या मुलाने रम.श व्हायरे ठरवून विधापीठात प्रवेश घेतला
 अर्थ शास्त्राचा रम.श.होवून तो मुलगा आज त्याच तालुक्याच्या गांवी
 असलेल्या महाराष्ट्रालयात प्राथापक आहे.

पीहिल्या दोन मुलांची "ह" ने आपल्या शोतीबून सोय लावली
 एका पाठोपाठ एक था प्रमाणे तीन विहीरी काढल्या तीन घरे बांधली
 प्रत्येक मुलाला एक स्वतंत्र विहीर मळा घर अशी व्यवस्था दुर्देवाने त्याची
 अंतरजातीय विवाहातील पत्नी दोन मुले झाल्या नंतर वारली तीच एक

मुलगा व एक मुलगी यांची जबाबदारी दुस-या पत्नीवर आली तो आपल्याला दोन्हीही पत्नीच्या बऱ्यातीत अस्यात कृतज्ञ व समाधानी असल्याचे त्याच्या बोलन्यातून जानवले. बायकांच्याबील भांडण त्याच्या घात व्याप्तीही झाले नाही. असे त्याने व त्याच्या शोजा-याने अभ्यासकाला सांगीतले. परीहली बायको वारल्या नंतर तिच्या मुलांना दुस-या बायकोने आई बनुन वाढविते त्यांना कोणाताही दुष्काभाव केला नाही त्याचा व त्याच्या दोन्हीही बायकांचे स्वभाव यामुळे हड्ड त्या कौटुंबीक सुसंवाद जगला असे इतर गावक-यांनी अभ्यासक्ला सांगीतले.

सामोरिक जीवन :-

क्ष गावा मध्ये कर्तवगार बागायतदार शोतकरी म्हणून नावास्मास आला त्याचे वज्रवज्र वागणे घांगले नेतृत्वाचे गुण त्याच्यात उपजतव त्यामुळे महाराष्ट्रात ग्रामपंचायती सुरु झाल्या बरोबर जी ग्रामपंचायत त्र गावात सुरु झाली त्यावेळी गावक-यांनी त्याची सरपंच म्हणून एक मताने निवड केली त्या वेळे पासून तो सतत सरपंच होता ५ वर्षा पूर्वी त्याने अपणा होवून हे पद सोडले गावक-यांनी त्याच्या भेठ्या मुलाला सरपंच केले २०वर्षा पूर्वी इतर गावातून सहकरी सोसायट्या निधाल्या त्या वेळी आपल्या गावात विकास खोलायटी त्याने कटली अर्थात लोकांनी येऊरमन म्हणून त्यांचीष निवड केली २० वर्ष सखाराम ग्राम पंचायत व सोसायटी अध्यक्ष होता. गावचे नेहृत्व करातानं त्यांने कोणावरही अन्याय केला नाही कोणाचे गेर सोय केली नाही उलट सर्वांच्या सतत

उपयोगी पडल्याने गावाने त्याला व ज्याच्या मुलांना सतत मान दिला
५ वर्षा पूर्वी त्याने सोसायटी व ग्रामपंचायतीतून निवृत्त झाल्याची
घोषणा शका समारंभात केली या समारंभाला तालुक्याचे आमदार आलेले
होते गावाच्या नेतृत्वाची धुरा आमदारांच्या साझीने तोडली पण त्याच
समारंभात गांवक-यांनो त्याच्या मोळ्या मुलाला आपला नेता म्हणून
निवडले. आज त्याचा मुलगा केवळ गावधेच नाहे तर तालुक्याचे सहकारी
क्षेत्राचे नेतृत्व करीत आहे. "क्ष"च्या पूण्याचीने त्याला तालुक्यातील
काँही संस्थांचा पदार्थिकारी होण्याची संधी लाभली तालुका पातळीवरील
शोतक-यांच्या मार्केट कीमिटीचा तो आज अधिक्ष आहे.

क्ष स्वतः माळकरी आहे. दर वर्षी दोन वेळा तो आपल्या
जुन्या सर्वेगड्यांना घेऊन पंटरखूरला जातो त्याच्या अस्तित्वा मुळे गावात
बु गुन्हेगारीचे व्यसनाचे प्रमाण इतर गावा पेक्षा कमी आहे सर्वजन त्याला
मान देतात त्याचा गावात अजूनही दबदबा आहे. सामाजिक व राजकीय
दृष्टीने "क्ष" यशास्त्री झालेला आहे.

वृद्धापकालीन आवस्था :-

क्ष च्या बालपणाचा कोटुंबीक जिवनाचा सामाजीक व राजकीय
जीवनाचा यशास्त्री वित्रमट धोडकर्खरत वरील प्रमाणे शाशाधा क्षा
काढबरीचा नापक ठरावा इतका आकर्षक आहे कोणा प्रीतभावात लेखकांचा
संबंध आला असता तर त्याच्या जीवनावर शाशादी ग्रामीण काढबरी
सव्हना लिहीली गेली असती संशोधक लेखक नसून समाज यास्त्राचा विष्टारी
असल्यांनो सध्यास्तीची सत्य वस्तूस्तीकी शोधन्याचा प्रयत्न करणे

सहारिजक्ष्य आहे क्ष ये वृद्धदापकालीन जीवन सुखी व समाधानी नाही अशाहि
संशोधकांचो छात्री झाली आहे. त्याची स्वत्नी आयुष्याच्या अर्धावर
सोडून गेली दुसरी पत्नी दिर्घ आजाराने परवा नुक्तोच वारलोद्या दिर्घ
आजारात तिथे जे हाल झाल्याचे त्याने पाहिले ते क्ष ला वृद्धदापकाळी इनंत
यातना देणारे ठरले संघी वाताने त्याची पत्नी दहा वर्ष अंधसणाला
छिळून होतां त्याची तिन्हीही मुले विभक्त झाली विभक्त होताना या
दोन वृद्धांची जबाबदारी दावापाणी कोणी त्यारी दाखिवली नाही
गांवची पंचकी करण्याच्या क्ष च्या मुलांनी औपचारीक भाषा सुरु केल्याने
त्याने व त्याच्या पत्नीने स्वतंत्र रळण्याचा विराय घेला शोषटी त्याच्या
प्राधापक मुलाने आपल्याकडे त्या दोघाने ठेवून घेण्याची त्यारी दाखिवली
क्ष ने आपले घर सोडून तालूक्याच्या ठिकाणी प्राधापक मुलाकडे
जाण्यास नकार दिला त्या मुळे प्राधापकाला वाटणीला आलेल्या घराच्या
भागा मध्ये दोन क्र्य पतीपत्नी राहू लागले त्यांच्यासाठी उरलेल्या दोन
मुलांना वर्षाला पौटगो दाखल देण्याचा ठरलेला र्हषीही दिला नाही
त्याने त्यांच्याकडे तो कथीच मागीतला नाही.

वृद्ध पत्नीला घेषून प्राधापक मुलांने केलेल्या मेहरबानीच्या
स्वसमातील मदतोवर त्याच्या शोतातोल घरी क्ष व त्याच्या वृद्ध आजारां
पत्नीने इहा वर्ष काढली शोजारी असलेल्या त्याच्या दोन्ही ही मोठ्या
मुलांनी किंवा त्यांच्या बायकांनी त्यांचो घोकशी देखील केलो नाही
प्राधापकाच्या बद्रीबिल घरातून नोकराने आणलेल्या डब्यावर त्यांना दिवस
काढले पण शोजारी राहणा-या तालूक्याच्या पुढारी असलेल्या म्याच्या

मुलाने ईळवा नातवानी या म्हाता-याची पौळ्याची केलो नहीं पौळ्याची
केल्यास जबाबदा-या पडतात हो त्वांची व त्यांच्या बायकांची समजूत

गेल्या वर्षी क्षी ची पत्नी वारली त्याची उरलो सुरलो सोबतोन
गेली संश्लेषक स्वतः त्यावेळे त्याला धिर देण्यासाठी गेला असतांना तो
म्हणाला " साहेब माझी बायको देवाच्या गुणांचो होती सवतीच्या मुलाना
आपलीच मानून सांभाळ केला मलाही सांभाळले पण तिच्या मुलांच्या
वागण्याने शोवटी ता खपली स्वतः हाताचा पाळणा आणि डोळ्याचा
दिवा कसल आम्ही वाढपलेली मुले आमच्याशी उशांची का वागली हे
त्या अडाणी बिघारीला कथीच समजले नाही. आम्ही मिळयलेली जमीन
आमच्या समोर आमच्या मुलांच्या मालकीचो झाली आम्ही बांधलेलो घरे
त्यांनी घेतली व आम्ही कोप-यात गेलो आमचे मुलांच्या बाबतीत काहीच
चुल्ले नाही त्यांना शिक्कवले त्यांना आर्टिक ट्रृष्ट्या सुीस्थर केले गावात
तालूक्यात प्रीतिष्ठा दिलो तरीहो आज आम्ही निराधार आहोत आमची
च्यादा बाहेर बोलता आली नाहो कारण आम्ही घराण्याची प्रीतिष्ठा
सांभाळतो पाहिजे आम्ही मानाचे जगण्याची मानानेच भरणार माझ्या
दुखाचे मला काही वाटत नाही पण माझ्या बायकोचे हाय मला विसरता
घेत नाही आज एका पंढरीच्या विठोबा शिवाय कोणीच मला माझे
वाटत नाही ईळवा मी कोणाला आपले वाटत नाही असे का घ्यावेः
आम्हा वृद्ध शोतक-यांना असे बळवळावरी वारसानीच बेवारसी का ब्रोकप्राप्र
बनवावे याच्यावर काहीचे ज्याय नाही कायूः

प्रकरण नवये

शोतमजूर वृद्धद :-

भारतातील शोती मध्ये जे श्रीमिळ आहेत त्या मध्ये शोतमजूरांचे प्रमाण कोठ्यावधीने आहे या संदर्भातील आवश्यक बाबींची चर्चा या पूर्वी आवश्यक प्रमाणात आवश्यक ठिकाणी खेली आहे. या मजूर समाजा या प्रीतीनिधी ठस शाकेल अशी शक व्यक्ती अभ्यासकाला संशोधन हेत्रात खेली त्या व्यक्तींचा जो जीवन पट संशोधकाच्या समोर आला त्यावरून त्या भारतीय शोतमजूरांची आवधी आवस्था स्पष्ट होईल सदर व्यक्तींची मार्गीटी पूर्ण पण सत्य असली तरी स्पष्टी करणा साठी त्या व्यक्तींचे नाव "क्ष" असे कल्पीलेले आहे.

जन्म व बालपण :-

"क्ष" या जन्म गडींहगलज तालुक्यातील हजारभर लोक्यसती असलेल्या एका गांवात ६५ वर्षा पूर्वी एकामागात वर्गीय महार कुट्टबाबात झाला त्याच्या वडीलांना देन मुळे होती दोघांचाही जन्म वडील ज्याच्या घरी घाकरीबाबा होते त्या पाटलाच्या शोतातील घरातप झाला गावा पासून पाटलाचे उसाच्या मळ्याचे हे शोत दोन कि.मी.अंतरावर हिरण्यकेशी क नदीच्या काठी आहे. घाकरमान्याची मुळे म्हणून "क्ष" आणी त्यांच्या प्रोठ्या भावाचे बालपण त्याच शोतात गेले. आणि पथावकाशा ते दोघेही त्याच शोतात काम करू लागले वडीलांच्या लग्नासाठी "क्ष" च्या आणोबांनी जे कर्ज काढले त्याच्या व्यावात दोन वेळच्या वेवणा लंबा मध्ये

हे कुट्टंब पाटलाच्या मव्यात काम करीत होते. मध्ये आणाऱ्यो थोडा पैसा पाटलेल देत असे. पण त्यांच्या नांवावर कर्ब म्हणून निरक्षर मोठ्या मुलाये "क्ष" च्या वडीलांनी पाटोलाकडील शोपांयशीहे कर्ब घेऊन लग्न केले क्झाच्या आकडा आणाऱ्यी वाडला त्यामुळे घातील माणसांयरे म्हणजे मजूरांची संख्या वाढली तरी "क्ष" ये वडील पाटलाकडे जादा मजूरी शाळे नाहीत अकाराच्या इ ओळ्या छाली सर्व घाललेली

कोटुंबीक जीवन :-

दिवस असेय घालले असतांना "क्ष" च्या घरात एक महत्वाची घटना झिंका दुर्घटना घडली त्याचा मोठा भाषु अवानक घरातून नाहीसा झाला पाटलाने तो गोव्याला गेला आहे व अस्त्याक्षुन पैसे घेऊन गेला आहे असे सांगीतले. भावाची बायको देखील पाटलाच्या बोलण्याला दुजोरा देत होती ती दोधे सोडता इतर कोणाखेही तो कोठे व का गेला हे माहीत नव्हते नवर दर तीन चार मीहिन्यांनी गोव्यांक्षुन एक पत्र येत असे " मी बरा आहे पुढच्या वर्षी येतो "असाच मजूर त्यात असे. चार पाच वर्षांच्या काळ निघून गेल्या नंबर मात्र "क्ष" ला संशय आला त्याने ती सर्व पत्रे बावातील एका मास्तरला दाखवला आणि मग लारे बींग बाहेर पडले. सर्व पत्रावर फक्त गडींहगलजेच शिक्केहे होते याचा अर्थ ही सर्व पत्रे गोव्यांक्षुन गडींहगलज दूनव पाठीवली जवत होती ही काय भानगड असावी! याचा खुलासा मास्तराला बरोबर झाला "क्ष" च्या मोठ्या भावाला जी दोन मुळे झाली होती ती एकाला पाटलाने शाळेत घाललेली

होती व ती उमे हूभ पाटलाच्या यहरेपटीघी जुळ्णारी होती गावातटी
थोडी कुञ्बुज हेतीच क्ष या भावू गोव्याला गेला नष्टता तर आपले
भिंग बाहेर पडू नये म्हणून पाटलाने रात्री मारेकरी घालून त्याचे तुकडे
पोत्यात भस्त फिरण्यकेशाच्या भरलेल्या पुरात सोडून दिलेले होते।

या नंतर माझ मास्ताराने क्ष ला साखव केले क्ष " पाटलाच्या
शोतावस्न आपल्या महारवाड्यातील झोपडीत आला म्हातारा व भावाची
बायकें मात्र इतावरच राहीली कारण पाटलाचे उपकार असल्याने
त्याची की मर्जी त्यांनी मोडली नाही भावाच्या बायकोची ती मुलेही
बधावकाशा पाटलाच्या ऐतात राबू लागली पण "क्ष" ने मात्र तेथून
बाहेर पडून आपला संसार वेगळा धाटला लळ केले मुले होवू लागली दररोज
निरनिराक्ष्या लोकांच्या शोतात जावून तो पोरा बाळाचे पोटे भस लागला

संशांधवला ती भेटला त्यावेळी त्याचे वय ६५ वर्षांचे होते.
त्यांचे आपले सर्व कर्म क्हानी संशांधवला सांगीतली ७-८ पोरांचा संसार
त्यांची लग्ने हे करत असतांना त्याची क्षारी केवीलवानी जऱवस्था झालेली
आहे सांगीतले मिळणा-या मजूरीत भागत क्षे नाही मजूरी नेण्यांनी मिळत
नाही मुंबईला व इथलकरंजीला फिरण्यात दोन मुले कामावर आहेत पण
त्यांची लग्ने झाल्या बरोबर इकडे येत नाहीत. पैसे पाठवत नाहीत
उलट त्यांच्या लळाला काढलेले कर्जी आपल्या डोक्यावर बसलेले आहेत.
वगेरे सर्व दुखे त्यांने संशांधकाकडे बोलून दाखविली.

वय झाल्यामुळे आता जर कामे होत कांडीत छनने वजन उपलावी लागणारी कामे करतांना पाय लटके पडतात डोऱ्याला अंधारी येते छातीत वरदेवर दुखत असते. भास्या प्रमाणे छातीला धाप लागते छातीत कळावाटल्यानंतर अंगभर दरदझ घाम येतो. हे सेक्ष असतांना संशोधकाच्या मनात अशुभाल घुक्युक्ली । मुलाखत अपरती ती घेवून उठत असतांना संशोधकाने दहा समयाची नोठ "क्ष"च्या हातात ठेवून फु ऊंदा गडींहगलजल घेवून छातीच्या डॉक्टरला दाखव इतकेच सांगून संशोधकाने त्याचा निरोप घेतला.

या घटनेला आठ दिवस लोटले एके दिवशी संशोधकाचा एक विद्यार्थी घरी पक्त आला त्याने सांगीतले " कॉलेजच्या रस्त्यावर असलेल्या मध्यभागी एक म्हातारा शोतकरी मस्त पडलेला असून त्याच्या हातात डॉक्टरने औषधाची यादी दिलेली आहे त्यावर त्याचे नांव "क्ष" कांबळे रा. मौजे हस्तीपूर असे लिहलेले आहे सर, तेच तुमचे गांव असल्याने मी तुमच्याकडे धावत आलो कदाचित "क्ष" कांबळे तुमच्या गावया असेल! " संशोधकाने सुस्कारा सोडत "क्ष" ला मनोमन निरोप दिला आणि त्याचा थँड होत ज्ञाणारा देह टॅक्सीत घालून नेहून पोहववला गाडीतून "क्ष" ये बरोबर गावाकडे पोहवत असतांना संशोधकाच्या मनात अनेक विषारांनी अळोशा सुस केला असे किंती "क्ष" भारतात असतील ! असे किंती जनाचे मोठे भावू गोव्याला म्हणून सांगून पोत्यात घालून नदीत टाळे जात असतील ! अशा किंती "क्ष" कांबळेना ६५ व्या वर्षी

हृदय रोगाचे झटके खात असतांना कामे करावे लागत असतील । त्या दिवशी
दुपारी "क्ष" दवाखान्याला आला त्या दिवशी सकाळी देखील तो लूनन्याच्या ।
कामावर मजूरीने मेलेला होता. त्याचे छातीत तीव्र कळा आल्याने संशोधकाने
दिलेले दहा स्मर्ये धेवून तो डॉक्टरकडे आला डॉक्टरने हालथाल कस नका
असे संगीतले असतांनाही त्याची नजर घुक्कून संशोधकाला भेटन्यासाठी
तो कॉलेजाच्या रोगाने तो येत होता पण तो तेवढा पल्ला तो गां
शाकला नाही आता संशोधकाला तो क्योच भेटणार नाही.

